

सह्मो यदुः: RV. 8, 49, 43. sonst stets im voc. 1, 26, 10. 74, 5. 79, 4. 8, 73, 5.
यद्वै adj. (f. द्वि) nach NAIGH. 3, 3 so v. a. महत् gross; etwa in fortwährender Bewegung oder Thätigkeit befindlich, *rastlos*; *continuus*, beständig; von Gewässern u. dgl. beständig *fliessend*, *jugis*. So heisst Agni RV. 1, 36, 1. 3, 1, 12. 2, 9. 3, 8. पाति युद्धश्चरणं सूर्यस्य 3, 5. 28, 4. 4, 3, 2, 7, 11. 5, 16, 4. 7, 6, 5. 8, 2. 10, 92, 2. 110, 3. Rudra 8, 13, 24. Soma: अभिप्रियाणि पवते चनोहिते नामानि पृष्ठा अधिष्ठेषु वर्धते 9, 73, 1. कृपां डुड्हे पर्यासि पृष्ठा अदितेरदीप्यः 10, 11, 1. युद्धा इव प्रवृपामुक्तिर्हनाः प्रभानवः सिस्ते नाकमच्छ 5, 1, 1. मनस् 8, 13, 20. 4, 5, 6. गिरः 1, 59, 4. सूर्ये कृतिः सप्त युद्धीर्वक्ति 4, 13, 3. आपः 5, 29, 2. अवनीः 10, 99, 4. सप्त स्वतः 1, 71, 7. उर्मयः 4, 38, 7. नव्यः 9, 92, 4. — f. pl. *fliessendes Wasser* NAIGH. 1, 15. युद्धीषिष्यधीषु विनु 7, 56, 22. 70, 3. सप्त 1, 72, 8, 3, 1, 4. दिवः 6, 9, 2, 33, 9, 14; vgl. 9, 33, 5. — du.: युद्धो श्वस्य मातरा! Bez. von Tag und Nacht, Himmel und Erde RV. 1, 142, 7. 5, 5, 6. 41, 7. — 6, 17, 7. 10, 39, 8 (vgl. 93, 1); vielleicht die beiden Hände 9, 102, 7. — युद्ध
UNADIS. 1, 154. m. = यज्ञमान UGGVAL.

यद्वैत् adj. f. पृष्ठाती so v. a. युद्ध. आपः RV. 1, 103, 11. 9, 113, 8.

1. या, पौर्णि DHĀTUP. 24, 41. partic. यात्, gen. पातैस्; यात्ति; अयुस् und अयान् P. 3, 4, 111, Sch.; पौर्ण, ययाय, वैयिम 6, 1, 196, Sch. 7, 2, 61, Sch., ved. पौर्ण 2. pl.; यैविस्; अयासीत् P. 7, 2, 73. अयासुम् पौर्णस्त्, यासिष्म्, यासीष्ट 2. pl.; यास्यति, याता P. 7, 2, 61, Sch.; aus metrischen Rücksichten auch med.; insl. यातुम् पौर्णत्वे, पौर्णत्वे (P. 3, 4, 9). 1) *fahren* (in weiterem Sinne), *gehen, ziehen, marschieren*; überh. *sich in Bewegung setzen, reisen; fortgehen*: यद्य याति मूरुतः RV. 1, 37, 13. अयं वातो अत्तरिक्तेण याति 161, 14. अपुर्भेष्यायान् 2, 38, 3. रथैन 6, 62, 10. प्रचुरी ते चक्रे यात्याः 10, 83, 12. नुहि स्थूर्यत्वाय यातमस्ति einspännig ist nicht ordentlich gefahren 131, 3. नाववे यात्तम् 3, 32, 14. 33, 2. इन्द्रेण याय सूर्यम् 60, 4. पृष्ठि राजेवामवाय इनैन 4, 4, 1. इन्द्रेण यातो इवसितस्य राजो des Reisigen und des Rastenden 1, 32, 15. 4, 23, 8. तियत्तो यातो अध्यन्ता 8, 72, 6. स्नेहो न याताम् 10, 12, 5. अरिष्टो याति प्रयमः सिपासन् 5, 31, 1. 61, 2. मित्रस्य यायां पद्मा 64, 3. पद्मां सूर्यस्य यातवे 8, 7, 8. AV. 13, 1, 21. 2, 28. 12, 1, 47. कृतिर्हो यातवे रथे कृतीरेयुक्त 13, 2, 8. Ait. Br. 4, 27. यैविकतश्चक्रेण यायातादक्तत् 3, 30. ÇAT. Br. 13, 3, 3, 9. प्राञ्चे यज्ञस्तायमानो यात् 1, 3, 4, 12. 5, 5, 2, 3. KÄTR. Ça. 7, 9, 18. 15, 6, 16. — यातो दद्रुप्रायातं द्वापरम् MBH. 3, 2239. R. 1, 3, 2, 23, 6, 58, 6. वेगवात्राघवो पौरी 3, 50, 5. अन्वययौ RAGH. 2, 16. fig. 3, 25. अयतो लक्षणः यातः R. 2, 39, 4. यतो यास्ये मानुगा यातु मानु भृग. P. 9, 18, 28. तस्यानुपर्दे यौपी VET. in LA. (III) 23, 8. तया यातं (impers.) यच्च नितम्बयोर्गुरुतया मन्त्रम् ÇAT. 35. यैवास्य पितोरो याता पैन याता: पितामहाः। तेन यायात्सत्तो मार्गम् M. 4, 178. उत्पत्य नभसा यौपी KATHAS. 18, 165. रथेन P. 8, 1, 60, Sch. यानेन खरयुक्तेन R. 2, 69, 18. येन (विमानेन) यामि विहायासा 3, 34, 6. संपद्वक्ता वाजिनो रस्मी-न्सूत यात्ति शनैः शनैः 2, 40, 22. 32. 70, 29. वक्तृति शिविकामये यात्यन्ये शिविकागतः: SPR. 4699. लङ्घमानो यपावल्लौ KATHAS. 52, 329. नोदके शकरं याति SPR. 2343. एष याति शिवः पन्न्या: MBH. 3, 2824. शिरा याति die Adern laufen VARĀH. Br. S. 34, 62. von der Bewegung der Gestirne (यात गegangen, stehend) 4, 5. 18, 1. 2. 24, 29. कुटिलं याता (उल्का) 33, 29. hingehen HARRIV. 10067 (med.). kommen: नो याति मित्राणि च SPR. 5381. marschiren, gegen den Feind ziehen M. 7, 183. gehen, auf-

VI. Theil.

brechen, fortgehen, sich entfernen MBH. 3, 2760. 2793. 5, 7337. R. 1, 17, 32. ÇAT. 81. भूष अपाहित्याति SPR. 1379. याता: किं न मिलति 2403. पातु यातु किमनेन तिष्ठता 2464. MRKHH. 33, 10. RAGH. 3, 67. KATHAS. 11, 28. 18, 35. BHĀG. P. 3, 1, 16. 16, 29. अप्रममपुलतात् R. 3, 48, 6. दृष्ट्यतः SPR. 403. KATHAS. 52, 229. विमुखो इर्यो न याति मे 41, 18. अर्धिनाम् u. s. w. पराक्षुः। यो न याति SPR. 3601. मृतं शरीरमुत्सव्य — विमुखा वान्धवा याति M. 4, 241. पात गegangen, fortgegangen MBH. 3, 2297. R. 4, 54, 21. 5, 89, 16. BHĀG. P. 9, 20, 38. पलाय्य या siehen KATHAS. 12, 114. 48, 87. 90. तेनैव यातः पथा entschlüpfe (eine Schlange) SPR. 2012. शीतं शैव न यास्यसि lebendig entkommen R. 3, 36, 11. 6, 85, 11 (med.). शत्रूसा मानवा: सर्वे याता यास्यति याति च zu Grunde gehen SPR. 1303. 2070. म वै देहस्तु पारक्यो भद्रुरो यात्युपैति च BHĀG. P. 7, 7, 13. यात्येतस्य हि नासवः: entfliehen KATHAS. 25, 143. तेन प्राणा न याति मे 56, 156. PAṄKAT. 70, 6. श्रवश्यं यातारश्चिरतमुपिवापि विषयः: von dannen gehen SPR. 243. धनानि भवति याति 3129. 1399. शशिना महू याति कौमुदी 2970. (अर्थः) अन्यथास्माकं प्राप्तैः महू यास्यति PAṄKAT. 97, 14. भयं महूमद्वयान् याति वै R. 2, 69, 21. यौतै तेजस्वतीदेव्या मनसश्च महावरः KATHAS. 18, 120, 29, 167. यातविवेकं SARVADARÇANAS. 101, 4. वहिस् hinausgehen KATHAS. 28, 143. SPR. 5337. BHĀG. P. 4, 29, 8. अधस् hinuntergehen, sinken 3, 30, 11. SPR. 2463. स्वस्ति mit heiler Haut davonkommen BHĀG. P. 3, 18, 3. त्वेषा dass, SPR. 734. खण्डशस् in Stücke gehen, entzweigehen KATHAS. 57, 46. 77, 92. दलशस् dass. 19, 109. शतधा in hundred Stücke gehen 61, 315. महान्नधा in thousand Stücke gehen MBH. 7, 2534. यात्राम् einen Marsch unternehmen, aufbrechen M. 7, 182. R. 2, 72, 27. गतिम् einen Weg gehen, — einschlagen: पौरा गतिं याति so v. a. wohin sie gelangen DAṄ. 2, 40. गतिं मुनेर्यामि BHĀG. P. 6, 11, 21. यामः स्वपुण्यविजितां गतिम् BHĀTT. 4, 6. परमां गतिम् M. 6, 93. परं गतिम् R. Einl. 2. अद्योगतिम् M. 3, 17, 52. दण्डव्युक्तेन तं मार्गं यायात् marschire M. 7, 187. रथेन यौपी मार्गम् RAGH. 2, 72. अधानम् R. 2, 49, 16. पन्न्यानम् 36, 4. स पन्न्याश्चिकूटस्य यातः मुव्छुशो मया 33, 9. महर्षियाते पवि gewandelt 60, 22. पूर्वयामानुपूर्व्येण यातं वर्तमानुयामके MBH. 1, 7246. पदवीम् BHĀG. P. 7, 14, 1. अप्ये याति रथस्य रेणुपद्वो चूर्णीभवतो घना: VIKR. 4. यात n. Gang, incessus: मम प्रातं मनुवर्तमान् एते AV. 3, 8, 6. 10, 8, 8. VARĀH. Br. S. 68, 115. 86, 6 (oft mit यान् verwechselt). der Ort, wo Jmd gegangen ist: इदं यातं रमापते: Vor. 26, 130. — 2) verstreichen, vergehen, verlaufen, verfließen (von der Zeit): चतुर्दश हि वर्षाणि — तण्णभूतानि यास्यति R. 2, 32, 52. 3, 22, 12. 7, 99, 19. SPR. 309. 421. 1138. 2432. KATHAS. 1, 63, 34, 173. 46, 29. RĀGA-TAR. 1, 193. 214. 3, 364. KĀURAP. 37. जर्सा यातपुत्रं पौवनम् SPR. 311. आर्याति दिने दिने 4938. यात्रास्येव योगे यौपी RĀGA-TAR. 4, 131. यात वर्गितां उ. s. w. HARIV. 7711. R. 2, 33, 2. 4, 49, 7. SPR. 193. 2070. VARĀH. Br. S. 77, 3. KATHAS. 18, 206. 20, 72. 22, 98. 24, 170. 43, 317. 51, 185. 52, 30. RĀGA-TAR. 1, 52. MĀRK. P. 110, 30. BHĀTT. 7, 89. यातं वयः Verz. d. Oxf. H. 130, b, 6. नवमो इङ्कः: der 9te Act ist zu Ende 143, b, No. 293. यातमनागतं च das Vergangene und das Zukünftige VARĀH. Br. S. 68, 1. — 3) gehen so v. a. auf eine best. Entfernung (acc.) reichen, sich erstrecken: पञ्च (योजनानि) अब्दानां गर्भितं याति शब्दः VARĀH. Br. S. 30, 32. für eine best. Zeit (acc.) hinreichen: मासमेको नरो याति द्वौ मासौ मृगमूकौ रीति I, 158. — 4) gehen so v. a. von Stätten gehen, gelingen, zu Stande